

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय
 क्रमांक : नस/४/कावि/८८ /२०२०
 दिनांक : २०/०२/२०२०

प्रति,

मा.....

सदस्य, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व
 सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा दिनांक २८/०२/२०२० रोजी
 आयोजित केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक
 समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक २८/०२/२०२० रोजी दुपारी ३.०० वा.
 महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात
 आयोजित करणेत आली आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण
 उपस्थित रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १५

दिनांक : २८/०२/२०२०


वेळ : दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक २८/०२/२०२० रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

विषय क्र.१) मा.स्थायी समिती सभा सदस्य ठराव क्र.६३०५ दि.०८/०१/२०२० अन्वये मा.अतिरिक्त आयुक्त (२) यांचेकडील आदेश क्र.क्रीडा/०३/कावि/५३/२०२० दि.१५/०१/२०२० अन्वये प्रभाग क्र.२१ येथील नवमहाराष्ट्र व्यायामशाळा हि मैत्री स्वयंरोजगार सेवा संस्था पिंपरीगाव या संस्थेस दि.०२/०३/२०१९ ते दि.०१/०२/२०२० या कालावधीकरिता र.रू.२०००/- मनपाकडून देवून सेवाशुल्क तत्वावर ११ महिने कराराने चालविण्यास दिलेल्या व्यायामशाळेची मुदत दि.०२/०३/२०२० रोजी संपुष्टात येत आहे. प्रभाग क्र.२१ येथील नवमहाराष्ट्र व्यायामशाळा हि मैत्री स्वयंरोजगार सेवा संस्था पिंपरीगाव या संस्थेस दि.०३/०२/२०२० पासून पुढे ११ महिने कराराने दरमहा सेवाशुल्क र.रू.२०००/- मनपाकडून देवून सेवाशुल्क तत्वावर चालविण्यास देण्यास मुदतवाढ देणेस मान्यता देणेबाबत मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

विषय क्र.२) मा.स्थायी समिती सभा सदस्य ठराव क्र.६३०४ दि.०८/०१/२०२० अन्वये मा.अतिरिक्त आयुक्त (२) यांचेकडील आदेश क्रमांक क्रीडा/०३/कावि/५४/२०२० दि.१५/०१/२०२० अन्वये प्रभाग क्र.२१ येथील कै.दशरथ कापसे व्यायामशाळा हि मैत्री स्वयंरोजगार सेवा संस्था पिंपरीगाव या संस्थेस दि.०२/०३/२०१९ ते दि.०१/०२/२०२० या कालावधीकरिता र.रू.२०००/- मनपाकडून देवून सेवाशुल्क तत्वावर ११ महिने कराराने चालविण्यास दिलेल्या व्यायामशाळेची मुदत दि.०२/०३/२०२० रोजी संपुष्टात येत आहे. प्रभाग क्र.२१ येथील कै.दशरथ कापसे व्यायामशाळा हि मैत्री स्वयंरोजगार सेवा संस्था पिंपरीगाव या संस्थेस दि.०३/०२/२०२० पासून पुढे ११ महिने कराराने दरमहा सेवाशुल्क र.रू.२०००/- मनपाकडून देवून सेवाशुल्क तत्वावर चालविण्यास देण्यास मुदतवाढ देणेस मान्यता देणेबाबत मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

विषय क्र.३) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने व साई संस्कार संस्था, चिंचवड, पुणे १९ यांच्या सहकार्याने सन २०१९-२० मध्ये श्री स्वामी विवेकानंद क्रीडांगण, महात्मा फुलेनगर, चिंचवड येथे मतिमंद व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा २०१९-२० आयोजित करणेस व त्याकामी येणा-या र.रु.९,४१,०००/- (अक्षरी र.रु.नऊ लाख एक्केचाळीस हजार फक्त) चे खर्चास अथवा प्रत्यक्ष येणा-या खर्चास मान्यता व सहभागी शाळांना भेट वस्तू, मेडल्स खरेदी, पी.व्ही.सी.फ्लेक्स बॅनर्स व स्पर्धा काळात विद्यार्थी खेळाडू, पंच अल्पोपहार व भोजन इ.खरेदी कोटेशन नोटीस प्रसिध्द करून करणेस तसेच विद्युत स्पीकर, माईक, जनरेटर व्यवस्था खर्च हा विद्युत विभाग, संबंधित क्षेत्रीय कार्यालय व स्टेज, मंडप, टेबल खुर्च्या व्यवस्था खर्च हा स्थापत्य विभाग, संबंधित क्षेत्रीय कार्यालय यांचे लेखाशिर्षातून खर्ची टाकणेस मान्यता देणे व स्पर्धा अनुषंगाने क्रीडा विभागाचा होणारा र.रु.७,७६,०००/- हा खर्च क्रीडा विभागाचे क्रीडा निधी - म.न.पा.तर्फे आयोजित विविध क्रीडा स्पर्धा, खेळाडू विद्यार्थ्यांना सकस आहार या लेखाशिर्षातून खर्ची टाकणेस मान्यता देणेबाबत मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/८८/२०२०

दिनांक : २०/०२/२०२० चे लगत.

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयाचे विषयपत्र (डॉकेट) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आले आहे.